



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष १०, अंक १]

सोमवार, जानेवारी ८, २०२४/पौष १८, शके १९४५

[पृष्ठ ३, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका

स.अभि/सर्वे/प.उ./ २११ /जन/एच व के विभाग, दिनांक २२ नोव्हेंबर २०२३.

सार्वजनिक सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये के/पूर्व विभागातील टी.पी.एस-II विलेपार्ले (पूर्व) येथील अंतिम भूखंड क्रमांक २९, ३० पर्यंत जाणाऱ्या व अंतिम भूखंड क्र. २७, २८, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ४३, ४५, ४६, ४७ मधून जाणाऱ्या रस्त्याला ९.०० मीटर रुंदीची रस्ता रेषा विहित करणे

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये खालीलप्रमाणे जाहीर सूचना देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागातील टी.पी.एस-II विलेपार्ले (पूर्व) येथील अंतिम भूखंड क्रमांक २९, ३० पर्यंत जाणाऱ्या व अंतिम भूखंड क्र. २७, २८, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ४३, ४५, ४६, ४७ मधून जाणाऱ्या रस्त्याला ९.०० मीटर रुंदीची रस्ता रेषा विहित करणेचा प्रस्ताव, महापालिकेच्या सभेमध्ये, सदर सूचना प्रसिद्ध केल्यापासून ३० दिवसांच्या नंतर येणाऱ्या किंवा जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढता येईल, अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.

संदर्भीत रस्त्याची सरासरी रुंदी अंदाजे ६.०० मी. इतकी आहे. तसेच सदर रस्त्याची रुंदी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये ९.०० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. नगरविकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४, नियम १९(३) टीप नं.१ च्या अनुषंगाने आणि महापालिका आयुक्त यांच्या क्र. CHE/DP/73/Gen/2019-20 च्या परिपत्रकान्वये ९.०० मीटर अथवा त्यापेक्षा अधिक रुंदीकरण करण्याचे निर्देशित केले आहे.

मा. महानगरपालिका आयुक्त यांनी मंजुरी क्र. MCP/836 दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ अन्वये तत्त्वतः मंजूर केलेली प्रस्तावित ९.०० मीटर रस्ता रेषा (A-B-C-D) नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविली आहे व ज्यामध्ये सद्यःस्थितीत ४.१० मी. रस्ता नकाशावर दर्शविलेला आहे. सदर नकाशा सहाय्यक अभियंता (सर्वेक्षण) एच व के विभाग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. त्यांचा कार्यालयीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे. उपप्रमुख अभियंता (इ.प्र.)प.उप.-१ यांचे कार्यालय, 'हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे मंडई', ६ वा मजला, नवीन मजास मार्केट, पूनम नगर, मजास गाव, जे.व्ही.लिंग रोडसमोर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ व सहाय्यक आयुक्त के/पूर्व विभाग यांच्या के/पूर्व विभाग कार्यालय इमारत, आझाद रोड, गुंदवली, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ येथील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.

(१)

ज्या कोणास उपरोक्त प्रस्तावाबाबत प्रतिनिवेदने / हरकती पाठवावयाच्या असतील तर त्यांनी त्या उपप्रमुख अभियंता (इ.प्र.) प.उप.-१ यांचे कार्यालय, 'हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे मंडई', ७ वा मजला, नवीन मजास मार्केट, पूनम नगर, मजास गाव, जे.व्ही.लिंक रोडसमोर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ अथवा सहाय्यक आयुक्त के/पूर्व विभाग यांच्या के/पूर्व विभाग कार्यालय इमारत, आझाद रोड, गुंदवली, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ येथील कार्यालयात सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत (सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीसह) प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त झालेली प्रतिनिवेदने /हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घेण्यात यावी.

दिनांक : ११ जानेवारी २०२४,
PRO/2489/ADV/2023-24.

सुनिल हि. राठोड,
उपप्रमुख अभियंता (इ.प्र.)प.उप.-१.

BRIHAN MUMBAI MUNICIPAL CORPORATION

AE/Survey/ 211 /Gen/H and K, Dated 22nd November 2023.

Public Notice

Prescription of 9.00 mt. wide Regular Line to TP Road starting from Hanuman Cross Road to F.P.No.29, 30 and passing through F.P.No. 27, 28, 31, 32, 33, 34, 35, 43, 45, 46, 47, TPS-II, village Vile Parle (East), Mumbai 400 057 in K/East Ward Under section 297(1)(b) of MMC Act, 1888

Notice is hereby given pursuant to section 297(1)(b) of MMC Act, 1888 (as mentioned upto date) that, the undersigned proposes to apply to the Brihan Mumbai Municipal Corporation at their meeting to be held after 30 days from display of this Public Notices or such day thereafter, as the said application can conveniently be disposed off for authority to accept proposed "Prescription of 9.00 mt. wide Regular Line to TP Road starting from Hanuman Road to F.P.No.29, 30 and passing through F.P.No.27, 28, 31, 32, 33, 34, 35, 43, 45, 46, 47, TPS-II, Vile Parle (E.), Mumbai 400 057 in K/East Ward".

The average width of road is approximately 4.10 mt. and now same is proposed to widened to 9-00 mt. under section 297(1)(b) of MMC Act, 1888 (as mentioned upto date), as per Note-1 of Regulation 19(3) of DCPR, 2034 and as per subsequent circular of Hon'ble Municipal Commissioner U/No. CHE/DP/73/Gen/2019-20 directing to widen the roads of width less than 9.00 Mtr. to 9.00 Mtr. and above, as per site condition through MR and TP or MMC Act.

The plan showing proposed 9.00 mt. wide Regular Line approved in principal by Hon'ble Municipal Commissioner U/No. MCP/836 Dated 30th November 2023, as shown in green colour, marked A-B-C-D with prevailing alignment of 6.00 mt. wide Road shown on plan is available for inspection in the office of Assistant Engineer (Survey) W.S.-I, whose office is situated at 6th Floor, Hindu Hrudaysamrat Shri Balasaheb Thakre Market at New Majas, Poonam Nagar, J.V. Link Road, Jogeshwari (E.), Mumbai 400 093 and in the office of Assistant Commissioner, K/East Ward whose office address is as K/East Ward Office Building, Azad Road, Gundavali, Andheri (East) Mumbai 400 069.

Any person desirous of making any representation to the Corporation or bringing before the corporation any suggestion/ objection in respect of the said proposal may do so by letter addressed to Dy.Ch.E.(B.P.)W.S.-I whose office address is as 7th Floor, Hindu Hrudaysamrat Shri Balasaheb Thakre Market at New Majas, Poonam Nagar, J.V.Link Road, Jogeshwari (E.), Mumbai 400 093 or to Assistant Commissioner, K/East Ward whose office address is as K/East Ward Office Building, Azad Road, Gundavali, Andheri (East) Mumbai 400 069 and deliver at the said offices within 30 days from the publication of this notice (including Holidays and weekly off). The letter received after such date, cannot be considered, which please be noted.

Dated 11th January 2024,
PRO/2489/ADV/2023-24.

SUNIL H. RATHOD,
Dy. Ch. Engineer(B.P.)W.S.-I.